

उल्हासनगर महानगरपालिका

उमपा/करवि/यु.6/514/22

टोकन क्र. 41202300006589

दिनांक -10/04/2023

सादर

विषय :- मालमत्ता कर आकारणी नोंद वहीत कर भरण्यास प्रथम पात्र जबाबदार व्यक्ती म्हणून नावाची नोंद करणेबाबत मिळकत क्र. 39DO019721700


अर्जदार यांनी दिनांक 06/04/2023 रोजी श्री. अतिष अनिल मंडळ, श्री. सुभाशिष अनिल मंडळ, पत्ता- ब्लॉक ए-४३७ जवळ, उल्हासनगर ५ मालमत्ता क्र. 39DO019721700 महानगरपालिका कर आकारणी नोंदवहीत कर भरण्यास प्रथम पात्र जबाबदार व्यक्ती म्हणून नावाची नोंद करणेकरीता अर्ज दाखल केला आहे. त्यानुसार महापालिका कर आकारणी दफ्तरी नोंदवहीत छाया एस. गुहा या नावाची नोंद असून मिळकतीचे एकुण क्षेत्रफळ...

तरी अर्जदार यांनी आपल्या नावाची नोंद करणेकरीता अर्जासोबत सादर केलेले कागदपत्राचा तपशिल खालीलप्रमाणे.

- १) कर भरणा ना देयक प्रमाणपत्र वर्ष २०२२-२३ करीता
- २) श्री. सपना सजिव चक्रवर्ती, श्री. अनिल कृष्णा निशिकांत मंडळ, व श्री. अतिष अनिल मंडळ, श्री. सुभाशिष अनिल मंडळ यांचे नोटरी केलेले रिलीज डीड क्र. २२२ दि. ०४/०२/२०२३
- ३) नोटरी हमीपत्र/ताबा पावती क्र. २२५ दि. ०४/०२/२०२३
- ४) स्थानिक वर्तमान पत्र दै. उल्हास खबरदार दिनांक ०६/०२/२०२३
- ५) अर्जदाराचे प्रतिज्ञा पत्र सादर

लिपीक

उपरोक्त कागदपत्रान्वये मनपा कर आकारणी पुस्तकात मालमत्ता क्र. 39DO019721700 अन्वये नोंद असलेल्या मिळकती करीता मालमत्ता कर वसुलीच्या प्रयोजनार्थ कर भरण्यास प्रथम पात्र व्यक्ती म्हणून श्री. अतिष अनिल मंडळ, श्री. सुभाशिष अनिल मंडळ या नावाची नोंद वर्ष २०२२-२३ पासून करणेसाठी शिफारस करण्यात येत आहे.


कर निरीक्षक

कर निरीक्षक यांना अध्यात्मानुसार प्रस्तावित

उप-कर निर्धारक व संकलक


कर निरीक्षक व संकलक

Change of Name & V. Charges	
Paid Rs.	500/-
Receipt No.	123201232
Date	10/04/2023



No. UMC:TD:UNIT- 6 : 517 : 23
Register No. 41202300006589

Date : 18/04/2023
Prop. No. 39DO:019721700

To,
Mr. Atish Anil Mandal
Mr. Subhahshish Anil Mandal
Near Blk. A-437
Ulhasnagar-421005

Sub : Mutuation of Entry as a **Occupier** in respect of Property bearing
Prop. No **39DO019721700** of Mpl. Assessments Register.

Ref : Your Notice Dated: **06/04/2023**

Sir,

Your name has been entered in place of **Mrs. Chhaya S. Guha** under Ward No. **39** Prop.No **39DO019721700** as a person primarily liable to Property Tax. The Entry in the assessment book is mutuited on the basis of the following documents.

- | | | |
|--|-------------------|----------------------|
| 1. Copy of sale deed & Index – II Registered with Registrar of assurance | No.----- | Dt ----- |
| 2. Conveyance Deed (CD) | No.----- | Dt ----- |
| 3. Change of Name effected by Sub Divisional officer Ulhasnagar | No.----- | Dt ----- |
| 4. Partition deed registered with Registrar of assurance | No.----- | Dt ----- |
| 05. Gift deed registered with Registrar of assurance | No.----- | Dt ----- |
| 6. Mortgage deed registered with Registrar of assurance | No.----- | Dt ----- |
| 7. Lease deed registered with Registrar of assurance | No.----- | Dt ----- |
| 8. Letter of Administration granted by court | No.----- | Dt ----- |
| 9. Death Certificate of deceased | No.----- | Dt ----- |
| 10. Indemnity bond | No. 225/46 | Dt 04/02/2023 |
| 11. Objection Notice published in the News paper Namely Ulhas Khabardar | No.----- | Dt 06/02/2023 |
| 12. Registered Will | No.----- | Dt ----- |
| 13. Probate of will | No.----- | Dt ----- |
| 14. Heir ship Certificate issued by competent court | No.----- | Dt ----- |
| 15. Unregistered Instrument attested by Notary Release Deed | No. 222/16 | Dt 04/02/2023 |

This is only a mutuation of entry for the purpose of primary liability to tax and shall not be construed as transfer of title. Any mis-representation or fraudulent information contained in the notice given by you would any time lead to cancellation of such entry without prejudice to the rights of prosecution against you.



Assessor & collector of Taxes
Ulhasnagar Municipal Corporation